

CIN: L23200MH1979PLC021359
 Regd. Office: Technopolis Knowledge Park Mahakali
 Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093.
 Tel: (022) 6694100 Fax: (022) 6694111
 Email: investorrelations.india@castrol.com
 Website: https://www.castrol.com/in_india/home.html

IT'S MORE THAN JUST OIL.
 IT'S LIQUID ENGINEERING.



Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31 December 2020

(Rupees in Crore)

Particulars	Year Ended 31.12.20 Audited	Year Ended 31.12.19 Audited	Quarter Ended 31.12.20 (Refer Note 6)	Quarter Ended 31.12.19 (Refer Note 6)	Quarter Ended 30.09.20 Unaudited
Revenue From Operations	2,996.9	3,876.8	935.2	1,011.8	883.1
Net Profit after tax	582.9	827.4	187.7	271.3	204.6
Equity Share Capital	494.6	494.6	494.6	494.6	494.6
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	586.6	823.1	191.4	267.0	204.6
Earnings Per Share (EPS) (Face value of share of Rs. 5/- each)*(*) (Basic and Diluted) (Not Annualised)*	5.89	8.36	1.90*	2.74*	2.07*

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly financial results is available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (https://www.castrol.com/in_india/investors/financial-results.html).
- The financial statements have been prepared in accordance with Indian Accounting standards ("IND AS") notified under section 139 of the Companies Act ("the Act") read with Companies Indian Accounting standard rules 2015 as amended.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 1 February 2021.
- The Company's business segment consists of a single segment of "Lubricants" in accordance with the requirements of Indian Accounting Standard (Ind AS) - 108 Operating Segment. Accordingly, no separate segment information has been provided.
- The Board of Directors of the Company has at its meeting held on 1 February 2021 recommended a Final Dividend of Rs. 3.00 per share (2019: Second Interim Dividend Rs. 3.00 per share) for Financial Year ended 31 December 2020. This is in addition to an interim dividend of Rs. 2.50 per share (2019: Rs. 2.50 per share). The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed for the purpose of Final Dividend from 24 April 2021 to 30 April 2021 (both days inclusive). The Final Dividend, if approved by the shareholders of the Company at the 43rd Annual General Meeting, shall be paid on or before 30 May 2021.
- The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year.
- Employee benefit expenses include one time cost of Rs. 16.8 crore and Rs. 19.5 crore for the quarter and year ended 31 December 2020 respectively towards Organisation Transformation and Restructuring Programme implemented during the year.
- The Company had elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income Tax Act, 1961, as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019, which was subsequently converted into an Act. Accordingly, the Company had recognised provision for Income Tax for nine months ended 30 September 2019 and re-measured its deferred tax assets basis the rate prescribed in the said section. The full impact of this change was recognised in the statement of Profit & Loss for the quarter ended 30 September 2019 and year ended 31 December 2019.
- The Company has adopted Ind AS 116 effective 1 January 2020, using the modified retrospective approach without restating the comparative period. Leases that were accounted for as operating leases in accordance with Ind AS 17, are recognized at the present value of the remaining lease payments starting 1 January 2020, and discounted using the lessee's incremental borrowing rate as at the date of initial application. This has resulted in recognizing the right of use assets and lease liabilities of Rs. 40.7 crore and Rs. 39.9 crore respectively as on 1 January 2020.
- The effect in the statement of profit and loss for the year ended 31 December 2020, is an increase by Rs. 17.7 crore (quarter ended December 31, 2020 - Rs. 4.4 crore, quarter ended September 30, 2020 - Rs. 4.4 crore) and Rs. 2.4 crore (quarter ended December 31, 2020 - Rs. 0.4 crore, quarter ended September 30, 2020 - Rs. 0.5 crore) in depreciation on the right of use assets and finance cost on lease liability respectively and decrease in other expenses by Rs. 19.1 crore (quarter ended December 31, 2020 - Rs. 4.9 crore, quarter ended September 30, 2020 - Rs. 4.7 crore).
- Estimation of uncertainties relating to the global health pandemic from COVID-19: The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 in the preparation of the financial results including the recoverability of carrying amounts of financial and non-financial assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of the pandemic, the Company has, at the date of approval of the financial results, used internal and external sources of information and expects that the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the financial results may be different from that estimated as at the date of approval of these financial results.
- The Parliament of India has approved the Code on Social Security, 2020 (the Code) which may impact the contributions by the Company towards provident fund, gratuity and ESIC. The Code has been published in the Gazette of India however, the effective date has not yet been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective, if any.

FOR CASTROL INDIA LIMITED

Sandeep Sangwan

Managing Director

DIN: 08617717

Dated : 1 February 2021

Place : Mumbai

MAN INFRACONSTRUCTION LIMITED
 Regd. Office: 12th Floor, Krutal Commercial Complex, G. M. Road,
 Chembur (West), Mumbai - 400 089 Tel: +91 22 42463999 | Fax: +91 22 25215589
 Email: info@maninfra.com | Website: www.maninfra.com
 CIN: L72200MH2002PLC136469

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 10th February 2021, inter alia:

- to consider, approve and take on record unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020; and
- to consider and approve Interim Dividend for the Financial Year 2020-21.

This information is also available on the Company's website at www.maninfra.com and may be accessed on the website of the Stock Exchanges, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

For Man Infraconstruction Ltd.
 Durgesh Dinkar
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : 02.02.2021

BOROSIL RENEWABLES LIMITED
 (Formerly known as Borosil Glass Works Limited)
 Registered Office: 1101, Crescendo, G-BLOCK, Opp. MCA Club,
 Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, India
 CIN: L28100MH1982PLC12538 Tel: 022-47406300 Fax: 022-47406314
 Website: www.borosilrenewables.com Email: brl@borosil.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Borosil Renewables Limited (Formerly Borosil Glass Works Limited) will be held on Friday, February 12, 2021, inter-alia, to consider and approve the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020.

This information is also available on the website of the Company www.borosilrenewables.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

For Borosil Renewables Limited
 (Formerly Borosil Glass Works Limited)
 Kishor Taleja
 Company Secretary & Compliance Officer
 FCS No. 7064

Place : Mumbai
 Date : 02.02.2021

TATA POWER
 The Tata Power Company Limited
 (Corporate Contracts Department)
 Smart Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Airport Road (East),
 Near Hotel Leela, Sahar Airport Road (East),
 Mumbai 400 026, Maharashtra, India
 Board Line: 022-47773817 CIN: L28220MH1981PLC000667

NOTICE INVITING TENDER
 The Tata Power Company Limited invites tenders (2 part bidding) from eligible vendors for the following packages to be done for Tata Power distribution in Odisha (WESCO and SOUTHCO)

Tender Enquiry No.	Work Description
TPCODM/AK/OW/041	Corrigendum to tender issued for advertisement published dated 23rd December 2020: RATE CONTRACT FOR SUPPLY OF JOINTING KIT at WESCO
TPCODM/AK/OW/041	Corrigendum to tender issued for advertisement published dated 23rd December 2020: RATE CONTRACT FOR SUPPLY OF JOINTING KIT at SOUTHCO

For detailed tender document, please visit Tender section on website <http://www.tatapower.com>. Further details for participating in tender is given in the tender document.

Interested bidders to submit Tender Participation Fee and Authorization Letter through email before 8th February 2021, 1800 hrs., after which link from Tata Power e-Tender shall be shared. All future communication regarding the tender, bid submission, bid submission date extension etc will be done with participating bidders only through Tata Power E-Tender system. Please note that the above Tenders are Confidential to the earlier published Tenders. The bidders who have already participated in the above Tenders shall be retained as "participant" for the existing Tender & they shall not be required to pay Tender Fee again.

GUFIC
 BIOLOGICALS LIMITED
 Regd. Office: 3rd Floor, Kamla Dheesi I,
 8/1, Laxmi Nagar, New Delhi-110026
 Phone: (022) 6780100, Fax: (022) 6780108
 Email: info@gufic.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, February 08, 2021, inter-alia, to consider and approve the standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020.

The above information is available on the Company's website www.gufic.com and also available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz www.bseindia.com and www.nseindia.com

For Gufic Biologicals Limited
 Sd/-
 Amit Shah
 Company Secretary
 Mem. No. A3575

Mumbai
 02.02.2021

CUPID LIMITED
 Manufacture of Automobiles and Automobiles
 CIN No.: L25193MH1983PLC070846
 Registered Office: A-68, M. I. D. C. (Malgaon),
 Baramulla, Nashik - 422413
 Tel. No.: (02551) 230293 Fax No.: (02551) 230279
 E-Mail: cupid@cupidlimited.com Website: www.cupidlimited.com

NOTICE

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of SEBI (LODR), Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on **WEDNESDAY, 10th Day of FEBRUARY, 2021** inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the company for the quarter ended 31st December, 2020.

The said information is also available on the company's website at www.cupidlimited.com and may also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

It is further notified that as per our information dated 31st December, 2020, the trading window of the Company shall remain closed for all the Designated Persons including Directors of the Company and their immediate relatives from 1st January, 2021 until 48 hours after the financial results for the quarter ended December 31, 2020 is published.

For Cupid Limited

Sd/-

Saurabh V. Karmase

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Date: 2nd February, 2021

THE RAMESHWARA JUTE MILLS LIMITED

CIN L1719WB1935PLC046111

Regd. Office: 9/1, R. N. Mukherjee Road, Kolkata - 700 001; Telephone No.: 033-2262 4413 (Ext. 860)

e-Mail - rjm.ho@rjm.co.in; Website : www.rameshwaraajute.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the quarter / nine months ended on 31.12. 2020 approved by the Board of Directors on 02.02.2021

Sl. No.	Particulars	Three months ended 31.12.2020 (Unaudited)	Previous Three months ended 30.09.2020 (Unaudited)	Corresponding Three months ended in previous year 31.12.2019 (Unaudited)	Nine months ended in the current year 31.12.2020 (Unaudited)	Corresponding nine months ended in previous year 31.12.2019 (Unaudited)	Year to date figures for the previous year ended 31.03.2020 (Audited)
1	Total income from operations (net)	376.90	46.87	2,366.14	445.87	12,306.57	15,978.34
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	265.89	(120.92)	321.10	30.76	3,569.26	3,948.17
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	265.89	(120.92)	321.10	30.76	3,569.26	3,948.17
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	265.89	(111.34)	286.07	40.34	3,350.21	4,179.03
5	Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit and (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	322.33	(104.10)	282.57	171.87	3,746.08	4,125.99
6	Equity Share Capital	26.61	26.61	26.61	26.61	26.61	26.61
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	5,691.67
8	Earnings per equity share (of Rs. 10 each) (not annualised)						
1.	Basic	99.93	(41.84)	107.52	15.16	1,259.21	1,570.73
2.	Diluted	99.93	(41.84)	107.52	15.16	1,259.21	1,570.73

Notes:

- The above is an extract of the detailed Statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on 31.12.2020 approved by the Board of Directors on 02.02.2021 and filed with the Calcutta Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Statement of Unaudited Financial Results are available on the website of the exchange at www.cse-india.com and on the company's website at http://rameshwaraajute.com/quarterly_results.php
- There is No Exceptional and/or Extraordinary items adjusted in the aforesaid Statement of Unaudited Financial Results in accordance with Indian Accounting Standards.

For The Rameshwara Jute Mills Limited

Sd/-

R. P. Pensari

Chairman

Place : Kolkata
 Dated : 02.02.2021

TRIGYN TECHNOLOGIES LTD.
 Regd. Office: 27, SDF I, Seepz, Andheri (East), Mumbai - 400096
 Tel: +91 22 61400009 Fax: +91 22 2529 1418
 Website: www.trigyn.com Email: info@trigyn.com
 CIN: L72200MH1989PLC039341

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at 5:15 pm on Tuesday, February 9, 2021 via video conferencing or other audio visual means, inter alia to consider, approve and take on record the unaudited financial results for the third quarter and nine months ended on December 31, 2020 and any other business with the due permission of the Chair which is incidental and ancillary to the business conducted in the said meeting. Further, the said information is also available on the website of the Company, i.e. at www.trigyn.com and is also available on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Pursuant to the Trigyn Technologies Limited - Insider Trading Policy to regulate, monitor and report trading by Directors, Promoters, Designated Employees and specified connected persons of the Company and material subsidiaries of the Company, the Trading Window Close Period has commenced from January 1, 2021 and will end 48 hours after the results are made public on February 9, 2021.

FOR TRIGYN TECHNOLOGIES LIMITED

Sd/-

MUKESH TANK

COMPANY SECRETARY

PLACE: MUMBAI
 DATE: February 2, 2021

ELDECO

ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED

CIN: L45202UP1985PLC093976
 Regd. Office: Eldeco Corporate Chamber-1, 2nd Floor, Vibhuti Khand
 (Opp. Mandi Park), Gomd Nagar, Lucknow-226010.
 Ph. No.: 0522-4639999 | Fax: 0522-4039900 | Website: www.eldecoindia.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 10th day of February, 2021, at 2.01.22, Splendor Forum, Second Floor, Jasola District Centre, New Delhi-110025 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results (standalone and consolidated) of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

Further, the details will be available on the website of the Company i.e. www.eldecoindia.com as well as on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com

By the order of the Board

For Eldeco Housing and Industries Limited

Sd/-

Chandni Vaid

Company Secretary

Date: 02/02/2021
 Place: Lucknow



BALRAMPUR CHINI MILLS LIMITED

Regd. Office : 234/ 3A, A.J.C. Bose Road, FMC Fortuna, 2nd Floor, Kolkata - 700020

CIN - L15421WB1975PLC030116, Phone No. (033) 22874749, Fax No. : (033) 22873083 / 22808874

E-mail : bcm@bcmcl.in, Website : www.bcmcl.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2020

(₹ in lakhs except EPS data)

Sl. No.	PARTICULARS	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		3 months ended 31-12-2020	Corresponding 3 months ended 31-12-2019 in the previous year	3 months ended 31-12-2020	Corresponding 3 months ended 31-12-2019 in the previous year	Year ended 31-03-2020	3 months ended 31-12-2020	Corresponding 3 months ended 31-12-2019 in the previous year	3 months ended 31-12-2020	Corresponding 3 months ended 31-12-2019 in the previous year	Year ended 31-03-2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1)	Total Income from operations	1,07,216.53	1,19,577.39	3,79,229.80	3,00,124.69	4,74,129.40	1,07,216.53	1,19,577.39	3,79,229.80	3,00,124.69	4,74,129.40
2)	Net Profit for the period/year (before tax and exceptional items)	1,435.69	8,450.05	28,684.21	33,701.61	55,492.85	2,021.96	8,769.62	30,293.60	34,153.61	56,806.03
3)	Net Profit for the period/year (before tax) (after exceptional items)	1,435.69	8,450.05	28,684.21	33,701.61	55,492.85	2,021.96	8,769.62	30,293.60	34,153.61	56,806.03
4)	Net Profit for the period/year after tax (after exceptional items)	2,239.75	7,005.18	23,194.27	27,444.34	50,928.18	2,689.45	7,250.07	24,428.74	27,791.05	51,935.44
5)	Total Comprehensive Income for the period / year [Comprising Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,093.54	6,920.23	22,759.62	27,185.51	50,226.79	2,543.10	7,165.19	23,993.71	27,532.39	51,245.88
6)	Equity Share Capital	2,100.00	2,200.00	2,100.00	2,200.00	2,200.00	2,100.00	2,200.00	2,100.00	2,200.00	2,200.00
7)	Other equity	-	-	-	-	2,34,841.16 (As at 31/03/2020)	-	-	-	-	2,39,369.47 (As at 31/03/2020)
8)	Earnings per share (of ₹ 1 each) (not annualised for quarterly and nine months figures):										
(a)	Basic (₹)	1.07	3.18	10.81	12.35	22.98	1.28	3.30	11.38	12.51	23.44
(b)	Diluted (₹)	1.07	3.18	10.81	12.35	22.98	1.28	3.30	11.38	12.51	23.44

Notes:

डॉ.जी.आय.पा.आर./२०२०-२०२१/२१५७